

Shree Steel Wire Ropes Ltd.

MFRS. OF: STEEL WIRE ROPES, STEEL WIRE ROPE SLINGS, WIRE STRANDS, STAINLESS STEEL WIRE ROPES & ATDs (REGULATING EQUIPMENT), TRACTION BOND, SECTION INSULATOR ASSEMBLY & ANTICREEP WIRE

Administrative Office & Correspondence Address:

504-505, 5th Floor, Shiv Ashish Commercial Complex, Plot No. 10, 19th Road, Chembur, Mumbai - 400 071. (INDIA)

Tet.: (022) 2527 4142 / 6739 9999

CIN: L45202MH1992PLC067466 E-mail: info@sswrl.com • WEB: www.sswrl.com



30 January, 2021

BSE Limited Phirojee Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400001

Scrip Code: 513488

<u>Sub: Newspaper Publication for Notice of Board Meeting Pursuant to Regulation 47 of SEBI</u> (<u>Listing Obligations Disclosure Requirements</u>) <u>Regulations 2015</u>

Dear Sir/Madam,

With reference to captioned subject, please find enclosed notice of, Board Meeting of, Shree Steel Wire Ropes Limited scheduled to be held on Saturday, 13 February, 2021 as published in The Freepress Journal and Navshakti, for your information and record.

The aforesaid information is also available on the company Website http://www.sswrl.com.

Thanking You

Yours Faithfully,

Shree Steel Wire Ropes Limited

Anand Dubey

Company Secretary & Compliance Officer

Encl. as Above



मध्यावर्ती कार्यालयः मधुकुंज, प्लॉट क्र. पी–५२, एम.आय.डी.सी., फेज २, कल्याण शिल रोड, सीनारपाडा, डोंबिवली (पूर्व) ४२१२०४.

जाहीर सूचना

खालील कर्जदाराने सोन्याचे दाणिने गहाण ठेवून कर्ज घेतले आहे. त्यांना ह्याद्वारे अधिसूचित करण्यात येत आहे की, त्यांनी त्यांच्या नावाच्या समोर खाली नमूद करण्यात आलेल्या थकीत कर्जाचा भरणा करावा. जर त्यांना नमूद कर्जाचा भरणा करता न आल्यास बँक त्यांच्याकडे गहाण ठेवण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा लिलाव खाली नमुद करण्यात आलेल्या पत्त्यावर दि.१७.०२.२०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता करण्यात येईल.

l	अ. क्र.	कर्जदाराचे नाव	कर्ज खाते क्र	शाखा	थकीत रक्कम (रु.)	लिलावाचे ठिकाण				
ı	9.	श्रीमती. विलायल	०३६४००३०००६९८११	साकीनाका	२,३०,२५७.९३	शॉप न	i . ९,	तळ	मजला,	प्रणिक
l		नितु सतीशन			दि. ३१.१२.२०२० पर्यंत	चेंबर्स,	साकी '	विहार	रोड, साव	जीनाका,
ı						अंधेरी ((पूर्व) -	800 o	o9.	

ंबॅंक कोणतेही कारण न देता कोणताही प्रस्ताव स्विकारण्याचे किंवा नाकारण्याचे किंवा लिलाव पुढे ढकलण्याचे/रद्द करण्याचे अधिकार राखून

दिनांकः २९.०१.२०२१ ठिकाणः मुंबई

* उपरोल्लेखित मराठी मजकुरामध्ये काही संदिग्धता असल्यास / आढळल्यास इंग्रजी मजकुर ग्राह्म मानावा. 🛘 डोंबिवली नागरी सहकारी बँक लि.

सरफैसी ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये सिक्युरिटायझेशन सूचना **इन्फिनिटी फिनकॉर्प सॉल्युशन्स प्रा. लि.** आमचे नोंदणीकृत कार्यालय आहे, ५०३, सेंटर पॉईंट, अंधेरी कुर्ला रोड, जे. बी. नगर, अंधेरी (प्.), मूंबई ४०००५९ आणि तिचे शाखा कार्यालय आहे ५०३, सेंटर पॉईंट, अंधेरी कुर्ला रोड, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००५९ येथे, प्राधिकृत अधिकारी, यांचेमार्फत कार्यरत, याद्वारे खालीलप्रमाणे सूचना बजावत आहे. **इन्फिनिटी फिनकॉर्प सॉल्युशन्स प्रा. लि. ने** येथील खालील अधिक विशेषत: नमूद रकमेकरिता खालील ग्राहकांनी केलेले सादरीकरण आणि विनंतीनुसार **कर्ज सुविधा** दिली आहे आणि कराराच्या अटींनुसार मिळकत जिच्या विरोधात कर्ज घेतलेले आहे ते समतल्य गहाणाच्या मार्गाने सरक्षित आहे.

अ.	कर्जदाराचे नाव, कर्जाची रक्कम आणि	गहाण मालमत्तेचे वर्णन	एनपीए तारीख आणि
妍 .	कर्जाचे खाते क्र.		थकीत रक्कम
٤.	?) तुषांत तुकाराम मळके, फ्लॅट क्र. ४०४, ४ था मजला, ई-विंग, ग्लोब	सी.टी.एस. क्र. ६६१, महसूल	एनपीए तारीख:
	हाईटस्, फिल्म सिटी रोड, गोरेगाव (पू.), मुंबई- ४०००६३. येथे सुध्दा: फ्लॅट	गाव, मालाड पूर्व, तालुका	०४/०२/२०१९
	क्र. ४०४, बी विंग, वेडिक हाईटस्, रोड क्र. २, वडारपाडा रोड, कांदिवली (पूर्व),	बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा,	एकूण रक्कम,
	मुंबई- ४००१०१. २) स्वाती तुकाराम मळके, फ्लॅट क्र. ४०४, ४ था मजला,	मुंबई धारक ग्लोब हाईटस्, फिल्म	रु. ८५,६५,२४३/-
	ई-विंग, ग्लोब हाईटस्, फिल्म सिटी रोड, गोरेगाव (पू.), मुंबई- ४०००६३. येथे	सिटी रोड, गोरेगाव (पू.), मुंबई-	१२/०१/२०२१
	सुध्दा: फ्लॅट क्र. ४०४, बी विंग, वेडिक हाईटस्, रोड क्र. २, वडारपाडा रोड,	४०००६३ अशा ज्ञात	रोजीस
	कांदिवली (पूर्व), मुंबई- ४००१०१. ३) रेवती तुकाराम मळके, फ्लॅट क्र.	इमारतीमधील ई विंगच्या ४ थ्या	थकीत
	४०४, ४ था मजला, ई-विंग, ग्लोब हाईटस्, फिल्म सिटी रोड, गोरेगाव (पू.),	मजल्यावरील फ्लॅट क्र. ४०४	
	मुंबई- ४०००६३. येथे सुध्दा: फ्लॅट क्र. ४०४, बी विंग, वेडिक हाईटस्, रोड क्र.	आणि सदर इमारत स्टिल्ट	
	२, वडारपाडा रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई- ४००१०१.	अधिक ७ मजले आहे एक	
	कर्ज खाते क्र. : आयएनएमयुएमएलआर०००००२७	लिफ्टची आहे आणि २०१०	
	कर्जाची स्टब्स : ह ६३ ०० ०००/-	माली बांधलेली आहे	

कराराच्या अटी आणि शर्तीनुसार तुम्ही वरील नमूद कर्जदारानी ते देय होईल तेव्हा आणि समान मासिक हप्ते प्रदान करून कर्ज खाते नियमित ठेवणे आवश्यक होते. तथापि वरील नमूद कर्ज सुविधेच्या संदर्भातील खात्याचे परिचालन आणि चालविण्याची पध्दत अनियमित बनले आहे आणि त्यामुळे **इन्फिनिटी फिनकॉर्प सॉल्युशन्स प्रा. लि.** ला आरबीआय प्रक्रियेनुसार एनपीए म्हणून तुमच्या खात्याचे वर्गीकरण करणे भाग पडले आहे. आता आम्ही सदरह् तारखेपासून ६० दिवसांत संपूर्ण थकबाकीसह एकत्रित त्यावरील व्याज आणि व्यवहारातील समाविष्ट इतर खर्चाची संपूर्ण रक्कम चुकती करण्यासाठी सरफैसी ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून तुम्हाला बोलाविणे करीत आहोत.

तुम्ही कसूर केल्यास बँकेला खर्च आणि परिणाम अशा सर्वस्वी तुमच्या जोखमीवर सर्व किंवा कोणतेही एक किंवा अधिक तारण मत्तांच्या विरोधात सदरह अधिनियमाच्या संबंधित तरतुदीचा वापर करणे भाग पडेल. सदरह अधिनियमाच्या कलम १३(१३) च्या तरतुर्दीनुसार तुम्हाला आमच्या अशिलांच्या पूर्वसहमतीशिवाय सदर सूचनेत उल्लेखित कोणतीही तारण मत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्यथा मार्गाने (तुमच्या व्यवसायाचा सर्वसाधारण भाग वगळून) हस्तांतर करण्यापासून याद्वारे प्रतिबंध करण्यात येत आहे.

आरपीएडी मार्फत पाठविलेल्या सूचनेची बजावणी झालेली नाही, त्यामुळे तिची प्रत त्यांच्या घरावर चिकटविण्यात आली आणि पेपरमध्ये प्रकाशित करण्यात आली इन्फिनिटी फिनकॉर्प सॉल्युशन्स प्रा. लि. करिता ठिकाण: मुंबई

दिनांक: २८.०१.२०२१

प्राधिकृत अधिकारी

PICICI Bank

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बैंक लि., ट्रान्स ट्रेड सेंटर, तिसरा मजला, फ्लोरल डेक प्लाझा जवळ, सीप्झ, एमआयडीसी, अंधेरी- पू., मुंबई- ४०००९३

(नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा) स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचना

जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा नि लिलाव

सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम ८(६) च्या तरतदीनुसार स्थावर मालमत्तेचा ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामन्य लोक आणि विशेषतः र्कजदार आणि जामीनदार यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता जी सिक्युअर्ड क्रेडीटर यांच्याकडे गहाण/ चार्ज्ड करण्यात आली असुन, त्याचा प्रत्यक्ष ताबा आयसीआयसीआय बैंक लि.चे अधिकारी यांनी घेतला असून ती ''जसे आहे जिथे आहे'' ''जे आहे ते आहे '', आणि ''तेथे जे असेल ते '' या आधारे होणार आहे, त्याचे तपशील खाली देण्यात आले आहेत.

अ. क्रं.	कर्जदाराचे/सह. कर्जदाराचे/	काही असल्यास ज्ञात वोजासह तारण मतेचा तपशील	येणेवाकी रक्कम	आरक्षित मूल्य (रूपयात)	17141-1-11	लिलाव तारीख
e les sous	हमीरदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	38.003000000000000000000000000000000000	₹	इसोरा अनीमत देव (रुपुर्वात)	तारीख आणि वेळ	आणि वेळ
(अ)	(बी)	(相)	(রী)	(ई)	(एफ)	(जी)
1.	श्रीमित मंजू देवी लोहिया (कर्जदारचे)/ श्री संजय कुमार लोहिया (सह- कर्जदारचे)- एलबीआरपीआर००० ०२३७०६२३	कार्यालय नंबर सी- १, तिसरा मजला, कोरम, कॉन्डोमिनियम, जी.ई. रोड, मॉजा तेलीबाधा, पी एच नंबर ४४, आर.आई. सर्कल- रायपुर -२, डॉ. राजेंद्र प्रसाद वार्ड नंबर -४६, तालुका व जिल्हा- रायपुर, खसरा नं. ६१५/२२, ६१५/२३, ६१५/२७, छत्तीसगढ़- ४९२००१. मोजमापित क्षेत्र ९०० स्के. फिट	₹ ३२.४५. १२१/- (दि. जानेवारी २१ २०२१ पर्यंत)	₹ ३०,००, ०००/- ₹ ३,००, ०००/-	फेब्रुवारी २०, २०२१ दुपारी ०२:०० ते दुपारी ०४:०० पर्यंत	मार्च ०२, २०२१ सकाळी ११:०० पासून

ऑनलाईन लिलाव युआरएल लिंक- (https://disposalhub.com) मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड. या लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी यांना **मार्च ०१, २०२१** रोजी **संध्याकाळी ५.००** पूर्वी एकूण थकबाकी आणि पुढील व्याजासह स्वकम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमत्तावरील परिशिष्टाप्रमाणे विक्री करण्यात येईल. संभाव्य बोलीदारांनी बयाणा रक्कम (ईएमडी) आयसीआयसीआय बैंक लिमिटेड, ट्रान्स ट्रेड सेंटर, तिसरा मजला, फ्लोरल डेक प्लाझा जवळ, सीप्झ, एमआयडीसी, अंधेरी- पू., मुंबई- ४००० ९३ यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा) सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाईटमार्फत मार्च ०१, २०२१ रोजी द्पारी ३.०० वाजणेपूर्वी ईएमडीच्या पैसे भरल्याच्या पुराव्यासाठी बँक पोचसह – डीडीची स्कॅन केलेल्या ईमेजसह सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी, जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्यास, स्वाक्षरीकृत निविदा दस्तावेजाची प्रत **आयसीआयसीआय बॅंक लिमिटेड, ट्रान्स** ट्रेड सेंटर, तिसरा मजला, फ्लोरल डेक प्लाझा जवळ, सीप्झ, एमआयडीसी, अंधेरी- पू., मुंबई- ४०००९३ येथे मार्च ०१, २०२१ रोजी संध्याकाळी ५.०० वाजणेपूर्वी सादर करता येतील. बयाणा रक्कम राष्ट्रीयकृत/वर्गीकृत बँकेकडील डीडी/पीओ ''आयसीआयसीआय बँक लिमिटेड यांच्या नावे रायपुर येथे देय सादर करावा.

पाहणीसंबंधित, लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क आयसीआयसीआय बँक लिमिटेडला ९१६३३४३४३९ वर किंवा में: नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड ९९३५०४६९३५ / ९८१००२९९२६ / ०९३१००२९९३३ / ०१२४४२३३९३३ वर संपर्क करा.

कृपया नोंद घ्यावी की मार्केटिंग एजन्सी १. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड २. ऑजीओ ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड

यांनादेखील सदर मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी नेमण्यात आले आहे. कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. विक्रीच्या

विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा,https://www.icicibank.com/n4p4s.

दिनांक: जानेवारी ३०, २०२१ ठिकाणः मुंबई

प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड,



- MULTI STATE SCHEDULED BANK -HEAD OFFICE - "Kalyanam astu", Om Vijaykrishna Apartment, Adharwadi Road, Kalyan (W), Dist. Thane-421 301

PUBLIC AUCTION OF SECURED ASSET

Sale of Immovable Asset on 'AS IS WHERE IS' basis under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

Pursuant to the possession taken by the Authorised Officer of the below mentioned secured asset in exercise of the powers conferred upon him under the provisions of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 for recovery of secured debts of The Kalyan Janata Sahakari Bank Ltd., for outstanding amount as mentioned herein below, from the borrower

	All Control of the Sale			
Name of the Borrower and	Borrower –	Mr. Rajesh Ramchand Teckwani		
Guarantors		Prop. of M/s. M. R. Paints		
	Guarantors -	1) Mr. Sunil Ramchand Teckwani		
		2) Mr. Kamal Ramchand Teckwani		
		3) Mrs. Asmita Sunil Teckwani		
		4) Mrs. Riya Kamal Teckwani		
		5) Mr. Deepak Ramchand Teckwani		
Outstanding Balance in Loan Accounts	Rs. 4,52,54,45	50.50 (Rupees Four Crore Fifty Four Lakh Four		
under SARFAESI Act, 2002	Hundred Fifty	Paise Fifty Only) as on 29.12.2020 plus further		
	Guarantors Outstanding Balance in Loan Accounts	Guarantors Guarantors – Outstanding Balance in Loan Accounts Rs. 4,52,54,45		

Loan Amount recoverable against the Rs. 4,05,10,677.50 (Rupees Four Crore Five Lakh Ten

OMTLN-149. Details of Secured Asset

Secured Asset under Sale - Loan A/c Thousand Six Hundred Seventy Seven Paise Fifty Only) as No. OMTLN-90, CC-48, HYPLN-148, on 29.12.2020 plus further interest from 01.12.2020 and incidental expenses, cost, charges etc. Shop No. 2 and 3, area admesuring 1500 sq. ft. built-up, on

interest from 01.12.2020 and incidental expenses, cost, charges

Ground Floor, in Shiv Shakti Complex, Near Geeta Complex, Central Hospital Road, Nehru Chowk, Ulhasnagar-2, Dist. Thane constructed on portion of CD Plot bearing U. No. 99(p), CTS No. 10037, Sheet No. 47 within the limits of Ulhasnagar Municipal Corporation, owned by Mr. Sunil Ramchand Teckwani, Mrs. Asmita Sunil Teckwani, Mr. Kamal Ramchand Teckwani and and Mrs. Riya Kamal Teckwani.

Rs. 4,53,00,000/- (Rupees Four Crore Fifty Three Lakh Only) **Reserve Price**

IMPORTANT TERMS AND CONDITIONS

1) Sale is strictly subject to the terms and conditions prescribed in this advertisement and the offer document/form. Further details of the property and the offer document/forms can be obtained at the above address on payment of Rs. 1,000/- (Non-Refundable) per offer form.

2) Sealed offers, in the prescribed form only, should be submitted along with the DD/PO for EMD of Rs. 5,00,000/- (Rupees Five Lakh Only), drawn in favour of The Kalyan Janata Sahakari Bank Ltd., at the above address i.e. Head Office of the Bank at Kalyan, before 11.00 a.m. on 06.03.2021. 3) Sealed offers will be opened at 01.00 p.m. on 06.03.2021, at the above address.

4) The property offered for sale is strictly on 'As Is Where Is' basis. The Bank, therefore does not undertake any responsibility to procure any permission/license etc in respect of the property offered for sale or for any dues like outstanding water charges, transfer fees, electricity dues, dues of Municipal Corporation/Local authority or any other dues, taxes if any, in respect of the said property/Borrower. 5) Interested Purchasers may contact above address for inspection of the property.

Place : Kalyan **Authorised Officer**

(V. V. Gaikwad)

SHREE STEEL WIRE ROPES LIMITED

CIN: L45202MH1992PLC067466 Regd. Office: Gat No. 183-185, K.I.D.C. Ind. Area, Village-Dheku, Tal.- Khalapur, Dist.- Raigad, Khopoli -410203 Email: compliances@sswrl.com Tel. No. 022-6739 9999

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, 13th February, 2021 inter-alia, to consider and approve the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended 31st December, 2020.

Trading window under SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 was closed from 1st January, 2021 till 48 hours after the results are made public on13th February, 2021.

This information is also available on the website of the Company at www.sswrl.com and on website of the BSE Limited at www.bseindia.com

For Shree Steel Wire Ropes Limited Date: 29th January, 2021 Anand Dubey

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ, मुंबई यांच्यासमोर कंपनी याचिका (सीएए) क्र. ९५८/एमबी-आय/२०२०

Company Secretary

कंपनी अर्ज (सीएए) क्र. १३५७/एमबी-आय/२०१९

खालील विषयांतर्गत

Place : Khopoli

फास्ट ट्रॅंक डायग्रोस्टिक्स एशिया प्रायव्हेट लिमिटेड ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय ४था मजला, अवंता बिझिनेस सेंटर,

द स्टेटसमन हाऊस, बाराखंबा रोड,

कनॉटप्लेस, नवी दिल्ली - ११०००१ येथे आहे.

...(हस्तांतरण करणारी कंपनी/बिगर-याचिकाकर्ती कंपनी)

सीमेन्स हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड

जिचे नोंदणीकृत कार्यालय युनिट क्र. ९ए, ९वा मजला, नॉर्थ टॉवर, गोदरेज वन, पिरोजशाहनगर,

पूर्व दूतगती महामार्ग, विक्रोळी पूर्व. मुंबई - ४०००७९ येथे आहे. ...(हस्तांतरित होणारी कंपनी/याचिकाकर्ती कंपनी)

मान्यतेसंबंधीची सूचना

आपणांस याद्वारे कळविण्यात येते की, फास्ट ट्रॅक डायम्नोस्टिक्स एशिया प्रायव्हेट लिमिटेडचे (हस्तांतरण करणारी कंपनी) सीमेन्स हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडसोबत (हस्तांतरित होणारी कंपनी) विलिनीकरण करण्यासंबंधीची योजना, मंजुरीसाठी माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ (एनसीएलटी) यांच्याकडे कंपनी कायदा, २०१३च्या कलम २३०-२३२ मधील तरतुदी व त्याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांच्या अंतर्गत सादर करण्यात आलेली होती आणि ती सादर केल्यानंतर ती ०७.१२.२०२० रोजी सुनावणीसाठी घेण्यात आली. माननीय एनसीएलटी यांनी नियामकांचे अभिप्राय आणि याचिकाकर्त्या कंपनीच्या विकलांनी केलेला युक्तिवाद विचारात घेऊन उपरोक्त विलिनीकरणाच्या योजनेस दिनांक ०४.०१.२०२१ रोजी मान्यता दिलेली आहे.

> हस्ता/-ॲंड. सुमन कुमार झा/ॲंड. अफनान सिद्धिकी याचिकाकर्त्या कंपनीचे वकील

सीमेन्स हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड

CIN: U74999MH2015PTC264859 नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र. ९ए, ९वा मजला, नॉर्थ टॉवर, गोदरेज वन, पिरोजशाहनगर, पूर्व द्रतगती महामार्ग, विक्रोळी पूर्व, मुंबई - ४०००७९ दरध्वनी: +९१ २२ ३३७००६००

संकेतस्थळ: www.siemens.co.in/healthineers

PUBLIC NOTICE

Smt. Vaijayanti Rajaram Dhure w/o Late Rajaram S. Dhure, acquired Shop No.2 in the building known as Galaxy Heights in the B-Wing of Galaxy Heights (A-B) Co-operative Housing Society Ltd., a Society registered under the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, on the ground floor, constructed on the plot of land bearing C.T.S. No. 213(Pt), 214(Pt) & 235(Pt), Village Pahadi, situated at Link Road, Goregaon (West), Mumbai-400104, by virtue of allotment letter dated 18/06/2011 issued by M/s. M. R. Shelters, Builders & Developers of the plot under agreement entered into with her and the Slum Redevelopment Authority, Mumbai.

Smt. Vaijayanti Rajaram Dhure made an application under bye-law No.19 and 66 (v) for membership of the Society and issue of shares of the Society to her along with duly attested copy of the afore mentioned

The Society hereby invites claims of objections from any other allottee, heir or heirs or other claimants/objector or objectors to the admission and issuance of shares of the Society to the applicant within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for the admission and issuance of Shares of the Society to the applicant. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to admit the applicant in such manner as is provided under the bye-laws of the Society and no claims or objections whatsoever shall be entertained

For and on behalf of The Galaxy Heights (A-B) Co-op. Housing Society Ltd.

Hon. Secretary Place: Goregaon (West) : Mumbai 400 104 Date: 18/01/2021

वूडहाऊस रोड शाखा हिरा मेहेर, १०८-११०, वूडहाऊस रोड, कुलाबा, मुंबई-४०० ००५

कब्जा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे **बँक ऑफ इंडिया चे** प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १५.१०.२०२० रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार मे. सारस कॉर्पोरेशन पार्टनर्स श्री. सुशांत विजय शिंदे आणि श्री. मित निलेश गाडा यांस सूचनेतील एकूण नमूद रक्रम म्हणजेच रु.८७०२५०५ (रुपये सत्याऐंशी लाख दोन हजार पाचशे पाच मात्र) अधिक व्याजाची परतफेड सदर सचना प्राप्तीच्या तारखेपासन ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार, हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रूल्स, २००२ चे नियम ८ सहवाचता ऑक्टचे कलम १३ चे उप-कलम (४) अन्वये २७ **जानेवारी वर्ष दोन हजार ऐकवीस** रोजी घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ इंडिया. यांस रक्कम रु. ८७०२५०५ आणि त्यावरील व्याजासाठी भाराअधीन राहील.

तारणमत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३चे उप-कलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

सी-१८, चारकोप-३, शिव सागर सीएचएसएल, सेक्टर क्र-७, आर.ए.सी क्र-६७, प्लॉट क्र-७१६, चारकोप, कांदीवली-पश्चिम, मुंबई-४०००६७ स्थित येथे निवासी फ्लॅट स्वर्गवासी गिता विजय शिंदे यांच्या नावे असलेली.

दिनांक:२७.०१.२०२१ ठिकाण: मुंबई

प्राधिकृत अधिकारी, बँक ऑफ इंडिया, वूडहाऊस रोड शाखा 077-7784768

एम्पीआयएल कॉपोरेशन लिमिटेड नॉदणीकृत कार्यालय: उद्योग भवन,

२ रा मजला, २९, वालचंद हिराचंद मार्ग, बॅलार्ड् इस्टेट, मुंबई - ४०० ००१ पत्रेन: ०२२ ६७४७६०८०

वेबसाईट : www.mpilcorporation.com ई-मेल: cs@mpilcorporation.com **र्वाञायएन:** एल७४२९९एमएच२९५९पीएलसी१६३७७५

सचना

सेबी (लिस्टिंग आब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंन्ट) विनियम २०१५ मधील विनियम २९ व त्यासोबत विनियम आणि ४७च्या सहवाचनांतर्गत याद्वारे सूचना देण्यात येते की, अन्य बाबींबरोबरच ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि नउमाहीचे अलेखापरिक्षित अर्थिक निष्कर्षांची नोंद करून मान्य करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवार १२ जानेवारी, २०२१ रोजी होणार आहे.

ही माहिली स्टॉबर एव-सचेंज च्या www.bseindia.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे जिथे कंपनीचे भाग सुचिबद्ध

संचालक मंडळाच्या आदेशानुसार एम्पीआवएल कॉपॅरिशन लिमिटेड करिता मिलन दलाल दिनांक: २९.०१.२०२१ ठिकाण : मुंबई डिआवएन: ०००६२४५३

PUBLIC NOTICE

The Applicant Hiren Pravin Udani, Member of our Society holding five fully paid up shares of 50/- each bearing Dist. Nos. from 041 to 045 under Share Certificate No. 09 issued by the

No-403, 4thFloor, Shree Bhagwan Co-operative Housing Society Ltd, reported that he has lost the share certificate and couldn't find it despite diligent search carried out by him and has made application for issuance of Duplicate

our Society and owner of Flat

Share Certificate. As such it is necessary to issue this Public notice asking any person/entity claiming interest in the said property or shares or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge,

lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever may make the same known to us below mentioned address between 10.00 a.m. and 6.00 p.m. on any working day except Sundays and Bank Holidays in writing together with supporting documents, if any within 14 days from the date of publication of this notice. If no

claim or objection is received within the stipulated period, it shall be presumed that none exists and society shall consider the application positively. Date: 25/01/2021 Place: Mumbai Sd/- Secretary, Shree Bhagwan CHS Ltd.

SYNTHIKO FOILS LIMITED CIN: L27200MH1984PLC033829 Regd. Off: 8411, 84/2, Jamsar Rd., Jawhar, Palghar-401603 Tel No.: 02520-222360 Email ID: folsimited@redifmail.com,

Website: www.synthikoloilstd.com

PestomSagar Road No- 6

Chembur, Mumbai 400089.

NOTICE Notice is hereby given that pursuant to regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 12th February 2021 at the registered office of the Company situated at 84/1, 84/2, Jamsar Road, Jawhar, Palghar -401603 to consider, approve and take on record the Standalone Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 31st December, 2020. By order of the Board For SYNTHIKO FOILS LIMITED

BHAVESH DADHIA WHOLE-TIME DIRECTOR CUM CFO Date: 29th January, 2021 DIN - 00726076 Place : Jawhar

जाहीर नोटीस

वसई येथील मा.आर.डी.चव्हाण, दिवाणी न्यायाधिश व स्तर वसई हयांच्या न्यायालयात चौ. अ. क्र. ०६/२०२०

१) श्री. राजकुमार रामदुलार गुप्ता रा. रूम नं. ५, मुंबा देवी चाळ, गौराई पाडा. बिलालपाडा, हनुमान मंदिर जवळ, नालासोपारा पूर्व, ता. वसई, जि. पालघर

२) खुशबू राजकुमार गुप्ता ३) अमित राजकुमार गुप्ता ४) अमर राजकुमार गुप्ता कं. २ ते ४ अज्ञान त्यांच्यातर्फे त्यांचे वडील

श्री. राजकुमार रामदुलार गुप्ता अर्जदार कोणीही नाही ...सामनेवाले ज्याअर्थी वरील अर्जदार यांनी दिनांक १७/०१/२०२० रोजी मयत कै. सुरेखा राजकुमार गुप्ता हया दि. २३/१२/२०१७ रोजी

मयत झाल्याने त्यांच्या मालमत्तेसंबंधी वारस दाखला (हेअरशिप प्रमाणपत्र) मिळणेसाठी या न्यायालयात चौकशी अर्ज क्रमांक ०६/२०२० दाखल केला परिशिष्ट-अ

फ्लॅट नं. ७०४, सातवा मज़ला, ए विंग, बिल्डींग नं ४. क्षेत्रफळ ३२१,१३ चौ.फूट साई निवास टॉवर विनय कॉम्पलेक्स, गांव निळेमोरे, सर्व्हे क्र. २५५ २६१, हिस्सा क्र. ४, नालासोपारा पश्चिम, ता वसई, जि. पालघर रक्कम रूपये १६,१८,६१२/ (रूपये सोळा लाख अठरा हजार सहाशे बारा मात्र) ज्याअर्थी हेअरशिप सर्टिफिकेट मिळण्याकरिता या न्यायालयात चौ.अर्ज क्र.०६/२०२० दाखल केलेला आहे. ज्या कोणी इसमास त्यांचे कायदेशीर

वारस हक्क, हितसंबंध किंवा हरकत असेल त्यांनी हया न्यायालयांत दिनांक १२ /०२/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता किंवा ही नोटीस प्रसिद्ध झाले पासून एक महिन्याचे आत लेखी हरकत दाखल करावी. सदरहू वारस दाखला देण्याबाबत जर कोणत्याही इसमाँची हरकत न आल्यास योग्य ते परावे व कागदपत्रे घेऊन अर्जदार हयांना वारस दाखला देण्यात येईल हयाची कृपया नोंद घेण्यात यावी. आज दि.२८/०१/२०२१ रोजी माझ्या सहिनिशी



हुकुमावरून अधिक्षक दिवाणी न्यायालय व. स्तर वसई



फेर ई-निविदा सुचना क्र.०१ सन २०२०-२१ द्वितीय मुदत वाढ / तिसरा कॉल

नाशिक महानगरपालिकेच्या दर्शनी व इतर जाहिराती विविध वृत्तपत्रातुन प्रसिध्द करणेकामी अनुभवी जाहिरात एजन्सी कडून ई-निविदेद्वारे स्पर्धात्मक देकार मागविण्यात येत आहे. या कामाचे अंदाजे प्राकलन र.रु. २ कोटी इतके आहे. सदर कामासाठी दिनांक १८/१२/२०२० रोजी च्या दैनिकात दै. दिव्यमराठी, दै. पढारी, दै. हमारा महानगर, दै.नवशक्ती, दै. नवराष्ट्र, दै. फ्रि-प्रेस, दै. मिड डे या वृत्तपत्रात निविदा सुचना प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी सदर निविदेस खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.

अ. क्र.	तपशील	दिनांक	वेळ		
9.	ऑनलाईन कोऱ्या निविदा विक्री	३०/०१/२०२१ ते १०/०२/२०२१	दुपारी ३.००		
₹.	ऑनलाईन स्विकृती (तांत्रिक निविदा)	99/0२/२०२9	दुपारी ४.००		
₹.	व्यापारी निविदा	१९/०२/२०२१	दुपारी ४.००		
तरी इच्छुक निविदाधारकांनी सविस्तर माहितीसाठी www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर भेट					

द्यावी. ज्या निविदाधारकांनी यापुर्वी निविदा सादर केलेली आहे त्यांनी पुन्हा निविदा सादर करण्याची आवश्यकता नाही. सदर निविदेच्या अटीशर्ती मुळ निविदेप्रमाणे राहतील. सही/-

ज.सं./जा.क्र./४४७/ दि. २९/०१/२०२१

सामायिक अंतर राखा...! कोरोनाचा प्रादुर्भाव टाळा...!

अति. आयुक्त (शहर) नाशिक महानगरपालिका, नाशिक FEDERAL BANK

५१, अप्सरा अपार्टमेंटस्, सेक्टर-१७, वाशी, नवी मुंबई-४००७०३ फोन: ०२२-२७८९१७२६/२७८९७०७१, फॅक्स: ०२२-२७८९१७२७ ई-मेल : bbyi@federalbank.co.in

लॉकर चालविण्याच्या संदर्भात सूचना दि फेडरल बँक (''बँक'') याद्वारे सूचना देत आहे की, खालील दिलेल्या तपशिलातील व्यक्तींनी भाड्याने घेतलेल्या लॉकरचे मेंटेनन्समध्ये काही अनियमितता दिसून आली आहे. संबंधित लॉकर भाड्याने घेतलेल्यांना पाठविलेल्या सूचना न बजावता परत आल्या आहेत. लॉकर भाड्याने घेणारे/इतर इच्छक पक्षकार यांना याद्वारे कळविण्यात येते की, जर त्यांनी सदर सूचनेच्या तारखेपासून १५ दिवसात शाखेत भेट देवन लॉकरची व्यवस्था नियमित करण्यास कसूर केल्यास बँकेला लॉकर भाड्याने घेणाऱ्यांचा परिव्यय आणि खर्चावर बँकेला योग्य

लॉकर नंबर भाड्याने घेणाऱ्याचे नाव आणि पत्ता वालसन पी आणि बीना वालसन, ३०१, मंगल टॉवर्स, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई- ४००७०५. मोहनसिंग सैगल आणि मोना सैगल, जी२७/०४, पंचज्योत सोसायटी, एमएसजेए१०९ सेक्टर २९, वाशी, नवी मुंबई- ४००७०५. संजय चंद्रा आणि आराधना चंद्रा, ए७२, नालंदा, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई- ४००७०५. थनकाम नायर, बी-२/०३, निलगिरी गार्डन्स, सेक्टर २४, सीबीडी एमएसजेए२६० बेलापूर, नवी मुंबई- ४००६१४. सुबनी एम. शेख आणि वहीदा, फ्लॅट क्र. ३०१, प्लॉट क्र. ८८/२, तुळजा भवानी सीएचएस, सेक्टर २९, वाशी, नवी मुंबई ४००७०३.

सदर दिनांक २९ जानेवारी. २०२१

वाटल्यानुसार लॉकर उघडणे आणि पुढील आवश्यक कार्यवाही करणे भाग पडेल.

दि फेडरल बँक लि. करिता

डेप्युटी व्हाईस प्रेसिडंट आणि ब्रांच हेड शाखा मुंबई वार्श

जन स्मॉल फायनान्स बॅक

(शेड्युल्ड कमर्शियल बँक) मुख्यालय : दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हें क्र. १०/१, ११/२ आणि १२/२बी, ऑफ डोमलूर, कोरामंगला इनर रिंग रोड,

सनि दागिण्याच्या लिलावाकरिता जाहीर सूचना

ईजीएल बिझनेस पार्कच्या पुढे, चल्लाघट्टा, बंगळुरु-५६००७१

खालील नमुद कर्जदारानी विविध स्मरणपत्रे पाठवुनही विहित वेळेत कर्जाचा परतावा आणि सोने दागि विमोचित करण्यास कसूर केलेली आहे. सोने दागिणे हे खालील सूचीबध्द कर्जदारांनी सदर कर्ज खात्याच्य अंतर्गत तारण ठेवले आहेत, ते १८.०२.२०२१ रोजी स. १०.३० वा. आमच्या शाखा परिसरामध्ये जाहीर/ऑनलाईन/खाजगी लिलावाने विकण्यात येणार आहेत. ज्यांना सहभाग घ्यायचा आहे त्यांना शाखेत संपर्क करण्याची विनंती करण्यात येत आहे. बँकेने कोणतेही कारण न देता कोणतीही बोली स्वीकारणे किंवा नाकारण्याचा हक्क राखुन ठेवला आहे. कृपया नोंद घ्यावी की, जर त्याच दिवशी लिलाव पूर्ण न झाल्यास तो त्याच अटी आणि शर्तींवर नंतरच्या दिवशी चालु राहिल. ग्राहकाचे निधन झाले असल्यास लिलावाशी संबंधित सर्व अटी आणि शर्ती या नामनिर्देशित/कायदेशीर वारसांना लागु राहतील कर्जदारांना लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपर्यंत व्याज आणि अनुषंगिक खर्च चुकता करण्यासाठी याद्वारे अधिसूचित करण्यात येत आहे, कसूर केल्यास तारण सोने दागिणे विकण्यात येतील आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल. कोणतीही चौकशी आणि अटी आणि शर्तींकरिता शाखेकडे संपर्क करावा. शाखेच्या पत्त्याच्या तपशिलाकरिता www.janabank.com येथे भेट द्या /

अ. क्र.	कर्ज खाते क्र.	कर्जदार/सहकर्जदाराचे नाव	तारण सनि दागिण्यांचे ढोबळ वजन
१	३३४०८७३००००१८९	गुंजन दिलीप नाईक / दिलीप नाईक	२१.०२
२	३३६१८७३००००२५०	बाळाजी मुकुंद थोरात / मोकिन थोरात	३९.००
3	३३६१८७३४२६४२६२	अजित तानाजी डावरी / तानाजी केदारनाथ डावरी	१४.८०
8	३३३९८७३०००१३३३	सुचित्रा अशोक खंडवाल / अशोक खंडवाल	9.90
4	३३४०८७३७९५५९४१	संतोष शांताराम गवस / शांताराम गवस	३०.९०
ξ	३१५९८७३८०७४६५४	कमलेश विलास येरुणकर / विलास येरुणकर	११.२५
9	३३३३८७३८०८००५७	कविता मुरुगन मुदलियार / मुरुगन मुदलियार	२१.६१
6	३१०१८७३०००३२११	राजश्री हणमंत हडपड / हणमंत	७.०५
9	३१००८७३८३०१६७२	निलम कौर जुनी / लक्ष्मीमानसिंग	११.२६
१०	३०९९८७३४७३७५३७	मंगला प्रमोद गायकवाड / अशोक	३.२९
११	३६५१८७३५५९०२७०	लता राजगुरू / संदीप राजगुरू	8.८०
१२	३३४८८७३३४२१९४२	यशोदा देवीदास / देवीदास म्हस्के	२१.९९
		उषा अरुण शिंदे / बाळकृष्ण	५३.४०
		प्रमोद हृदयनारायण शुक्ला / पूनम शुक्ला	٥.८८
१५	३१८५८७४०००००१७	सुवर्णा संगप्पा हिंचगरे / संगप्पा हिंचगरे	३१.१०
१६	३२१३८७३०००१४२८	भाईलाल मोहन जयश्वर / मोहन	8.83
१७	३३३३८७३०००१८५७	नेहा ओमप्रकाश सिंह / ओमप्रकाश	६३.०६
१८	३३३३८७३०००३२८०	झैनब बी शेख / उमर	9.84
१९	३३६१८७३०००३०६५	आम्रपाली दत्ता अकोले / रामचंद्र	8.24
२०	३३६१८७३०००३२८२	मारुती धोंडिबा गोरे / धोंडिबा गोरे	२७.३६
२१	३३९७८७३०००२४८१	मुबारक उस्मान तुपे / उस्मान तुपे	२.८७
22	<i>১१३६०००६७८७१६६</i>	आयुब नजीर पठाण / नजीर	२.६१
२३	३३९८८७३०००२३८१	रेखा शांताराम पवार / रामा	३.६७
28	४५७२८७३०००२०४८	देबिप्रसाद मोहंती / धनेश्वर मोहंती	११.०७
२५ ४६३८८७३००००९८८ रुबीना नासिर /		रुबीना नासिर / अब्दुल	२४.१६
	तण : महाराष्ट्र iक : २९.०१.२०२१	सही/- प्राधिकृत अ जन स्मॉल फायनान्स बँव	

PUBLIC NOTICE

दिनांक: २९.०१.२०२१

NOTICE is hereby given to the public at large that MR. PINAKIN JASHWANTLAL SHAH residing at 604, Shatrunjay, L. T. Road, Borivali (West), Mumbai-400 092; has represented that by virtue of Document dated 14/07/1999 registered under No. BBJ/4397 of 1999 made between M/s. Noopur Developer(Regd-) and himself, he is the absolute owner of the Flat Nos. B-3 and B-4 total admeasuring 1357 sq. fts. Built up area or thereabout i.e. entire ground floor of the building known as Bhakti Building B alongwith one car parking area, situated at Opp. Jain Temple, Jamli Gali, Borivali(W), Mumbai-400 092. standing on new C.T.S. No. 91/Final Plot No. 91 of T.P.S. III, Borivali (W) and various other rights as mentioned in the said Document dated 14/07/1999 and as such owner of the said two flats he is a Member of Bhakti Co-operative Housing Society Ltd. bearing Reg. No. MUM/W-R/HSG/TC/12650/2004 and as such Member is holding 5 fully paid up shares bearing Nos. 351 to 355 and another 5 fully paid up Shares bearing Nos. 356 to 360 comprised in Share Certificate Nos. B-3 and B-4 respectively in respect of the said Flat No. B-3 and Flat No. B-4 respectively and he has agreed to sell, transfer and convey the abovementioned two flats and the said Ten Shares alongwith one car parking area to and in favour of my clients.

Any person/s having any claim/s to or against the said two flats and/or the said ten shares or any part thereof by way of sale, exchange, inheritance, easement, right of way, mortgage, Lease, license, gift, development, possession, tenancy, occupancy, attachment, lispendense, litigation or otherwise howsoever, is/are required to make the same known in writing with supporting document/s to the undersigned at his office at 207, Lalji Shopping Centre, Near Ganesh Book Stores, S. V. Road, Borivli (West), Mumbai-400 092; within 14 days from the date of publication hereof, otherwise such claim/s, if any,

will be considered as waived and abandoned. Dated this 28th day of January, 2021.

Sd/-**VIJAY N. VORA** (ADVOCATE)

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to the public at large that MRS. REKHA

PINAKIN SHAH residing at 604, Shatrunjay, L. T. Road, Borivali (West), Mumbai-400 092; has represented that by virtue of Document dated 14/07/1999 registered under No. BBJ/4398 of 1999 made between M/s. Noopur Developer (Regd.) and herself, She is the absolute owner of the Flat Nos. B-108 and B-109 total admeasuring 1357 sq. fts. Built up area or thereabout i.e. entire first floor of the building known as Bhakti Building B alongwith right to exclusive use of attached terrace and one car parking area, situated at Opp. Jain Temple, Jamli Gali, Borivali (W), Mumbai-400 092., standing on new C.T.S. No. 91/Final Plot No. 91 of T.P.S. III, Borivali (W) and various other rights as mentioned in the said Document dated 14/07/1999 and as such owner of the said two flats she is a Member of Bhakti Co-operative Housing Society Ltd. bearing Reg. No. MUM/W-R/HSG/TC/ 12650/2004 and as such Member is holding 5 fully paid up shares bearing Nos. 366 to 370 and another 5 fully paid up shares bearing Nos. 371 to 375 comprised in Share Certificate Nos. B-6 and B-7 respectively in respect of the said Flat No. B-108 and Flat No. B-109 respectively and she has agreed to sell, transfer and convey the abovementioned two flats and the said Ten Shares alongwith one car parking area to and in favour of my clients.

Any person/s having any claim/s to or against the said two flats and/or the said ten shares or any part thereof by way of sale, exchange, inheritance, easement, right of way, mortgage, Lease, license, gift, development, possession, tenancy, occupancy, attachment, lispendense, litigation or otherwise howsoever, is/are required to make the same known in writing with supporting document/s to the undersigned at his office at 207, Lalji Shopping Centre, Near Ganesh Book Stores, S. V. Road, Borivli (West), Mumbai-400 092; within 14 days from the date of publication hereof, otherwise such claim/s, if any, will be considered as waived and abandoned.

Dated this 28th day of January, 2021.

Sd/-**VIJAY N. VORA** (ADVOCATE)

epape Date 29.01.2021 ournal in

SAT INDUSTRIES LIMITED CIN: L25199MH1984PLC034632 egd. Off: 121, B - Wing, Mittal Tow Nariman Point Mumbai-400021.

Email: sil@mtnl.net.in NOTICE is hereby given that pursuant to Regulation 47 read with Regulation 33 Regulation 29 of the SEBI (LODR) Regulations 1015, a meeting of the Board of Directors on the Company is scheduled to be held or saturday, February 6, 2021 at 1:00 p.m. at the Registered Office of the Company, to conside nd approve the Un-audited Standalone an Consolidated Financial Results of the Compa or the quarter ended December 31, 2020 Pursuant to the Company's code of condu or the Prevention of Insider Trading of th company, the Trading Window for dealing in a company, the Company for all the specifie ersons mentioned under the said code i osed since January 1, 2021 onwards an shall remain close upto February 8, 2021. This intimation is also available on Compar ebsite www.satgroup.in and also on stock xchange website www.bseindia.com ace: Mumbai For Sat Industries Limit Whole-time Director (DIN: 00049544

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

Mrs. Rajkumari Mishra, Mrs. Satibha Upadhyay and Mr. Ajit Kumar Upadhyay are member of the Kailash Tower Co-op Society having address at Kailash Tower Panchshrishti Complex, Near S. M. Shetty High School Powal Mumbai 400072 and holding flat 1406 in the Kailash Tower of the building of the society that the original Share Certificate bearing No. 61 for 5 shares bearing Nos. From 301 to 305 has been lost/misplaced and application has been made for duplicate Share Certificate. The Society hereby invites claims and objections from claimants/ objector or objectors for issuance of duplicate Share Certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for issuance of duplicate Share Certificate to the secretary of Kailash Tower Panchshrishti Complex, Near S. M. Shetty High School Powai Mumbai 400072. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to issue duplicate Share Certificate in such manner as is provided under the by-laws of the society shall be free to issue duplicate Share Certificate in such manner as is provided under the by-laws of the society shall be free to inspection by the claimants/ objectons, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the by-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, with the secretary of the society between 10.00 am to 4.00 pm on working days from the date of publication of the notice till the date of expiry of its period For and on behalf o Kailash Tower Co-Op housing society Ltd

Date: 30/01/2021 Place: Mumbai

KAMAT HOTELS (INDIA) LIMITED

CIN: L55101MH1986PLC039307 Regd. Office: 70-C, Nehru Road, Near Santacruz Airport, Vile Parle (E), Mumbai-99 Tel. No.: 022 26164000.

Web: www.khil.com Email: cs@khil.com NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 8 February, 2021 at 11.30 a.m. at the registered office of the Company, to consider and approve, inter- alia, the Standalone and Consolidated Un-audited Financial Results of the Company for the quarter and nine months ended 31 December, 2020.

The notice is further available on th following:

. Company's website at www khil com Stock Exchange's websites a

For Kamat Hotels (India) Limite

By order of the Boar

Dr. Vithal V. Kama Date: 29th January, 2021 DIN0019534 **Executive Chairman and Managing Director**

Ramasigns Industries Limited Formerly Known As Rammaica India Limited CIN: L36100MH1981PLC024162 Regd. Office: Office No-Unit No.3, Groun

Floor, Vimala Bhavan, Sharma Industrial Estate, Walbhat Road, Goregaon (East), Mumbai MH 400063 Tel:61087777. Fax: 61087713

Email id: info@ramasigns.in, rammaicaltd@gmail.com

Notice of the Board Meeting

Notice is hereby given; pursuant to Regulation 47 of SEBI (LODR) Regulations 2015, that a meeting of the Board of Directors' of the Company will be held Or Wednesday, 10th February, 2021 interalia to consider approval of the Standalone unaudited Financial Statements for the nuarter ended December 31, 2020

t may also be noted that the trading window for dealing in the shares of the Company b the Directors and Designated Persons pursuant to the Insider Trading Code, wa closed from 31st December, 2020 and will remain closed till 48 hours after the declaration of Quarterly results for Quarte ending on December 31, 2020.
On behalf of the Board

for Ramasigns Industries Limited Formerly Known As Rammaica India Limited)

Date 29th January, 2021 Subrat Shukla Company Secretary

PUBLIC NOTICE

Notice is hereby that by and under an Agreement for Sale dated 6/1/2018 duly registered with the Office of Sub Registra of Assurances at Borivali, Mumbai at Serial No. BRL-7/113/2018 dated 6/1/2018 executed by SMT. TARAMATI HARISCHANDRA GHADI W/O LATE MR HARISCHANDRA ABA GHADI (Seller) (1) MR. SANDEEP HARISCHANDRA GHADI, and (2) MR. DEEPAK HARISCHANDRA GHADI (Confirming Parties) in favour of (1) MR. SWAPNESH MANSUKHLAL OZA, and (2) MRS. POONAM SWAPNESH OZA (Purchasers) who had purchased or ownership basis Residential Room No. A/34, admeasuring abou 269 Sq. Fts., Built up area i.e. 25 Sq Mtrs. in the Society known as Gorai (1) Saicharan Co-operative Housing Society Ltd., situated at Plot No. 32 R.S.C. No. 20, Gorai Road, Borival (West), Mumbai - 400 092.

Any person/financial Institution/ legal heirs by way of sucession having any claim to the abovementioned said Flat either by way of Sale, Mortgage, Charge Lien, etc., or in any other manner whatsoever is/are required to make the same known to the undersigned in writing with proof thereof within (15) days from the date of publication of this notice failing which, such claims and the same i any, shall be considered as duly waived.

Bhavesh R. Bhoir Advocate for purchasers 121, Rohidas Sadan, P. B. Road, Dahisar (West), Mumbai- 400 068.

Place: Mumbai.

Date: 30.01.2021



E-Mail :- mahagencoceci@rediffmail.com

Tender Specification No. CE(C)-I/Kolhapur/Bhadgaon/Chainlink_Road/T-609/2020-21 NAME OF WORK: Work of providing & erecting chainlink fencing of 1.6 m height along the boundary, Area Leveling & Construction of internal murrum road/Approach Road for proposed AG solar project at Bhadgaon, Tal-Gadhinglaj, Dist-Kolhapur. Time Limit: 4 (Four) Months (Including Monsoon Period), Tender Fee: ₹.5900/- (Including GST 18%) Estimated Cost:-₹.49,57,923 /-E.M.D.:-₹.49600/- (By E-Payment only). Issue Date:- 01.02.2021 to 14.02.2021 Upto 17:00

Contact Person:- Dy. Chief Engineer(Civil)-II, MSPGCL, Estrella Batteries Expn Bldg., Plot No. 1Matunga, Mumbai-19.) Tel. No.(022-24034148). For further details visit our website Website:https://eprocurement.mahagenco.in or www.mahagenco.in. Agencies are

SYNTHIKO FOILS LIMITED CIN: L27200MH1984PLC033829 Regd. Off: 84\1, 84\2, Jamsar Rd., Jawhar, Palghar-401603

Tel No.: 02520-222360 Email ID: foilslimited@rediffmail.com.

NOTICE Notice is hereby given that pursuant to regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Notice is hereby Requirements) Regulations, 2015 Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 12th February 2021 at the registered office of the Company situated at 84/1, 84/2, Jamsar Road, Jawhar, Palghar 401603 to consider, approve and take on record the Standalone Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 31st December, 2020. By order of the Board For SYNTHIKO FOILS LIMITED

BHAVESH DADHIA WHOLE-TIME DIRECTOR CUM CFO Date: 29th January, 2021 DIN - 00726076 Place : Jawhar

TATA STEEL LIMITED

Registered Office: Bombay House 24 Homi Mody Street, Fort, Mumbai-400001.India.

NOTICE

No.20167748 for 28 equity shares of face value of Rs.10/- each and Distinctive Share Nos.612182452 to 612182479, held by Suneeta Shripad Karandikar & Shripad Waman Karandikar (deceased) has beer lost/mislaid and the holder of the said securities/applicant(s) has applied to the Company to issue duplicate certificate. Any person who has a claim in respect of the above said securities/equity shares

should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate without furthe intimation.

Dated: 30th January, 2021

Suneeta Shripad Karandikaı

UNI ABEX ALLOY PRODUCTS LTD.

Email: companysecretary@uniabex.com website: www.uniabex.com Tel No: +91- 22-22032797 CIN: L27100MH1972PLC015950

of Directors of the Company will be held o Thursday, 11th February, 2021 inter-ali o consider, approve and take on record the Unaudited Financial Results of the Compar or the 3rd Quarter and nine months of Financia Year 2020-21 ending on 31st December 2020.

posted on the website of the Company i.e. www.uniabex.com and also on the website of the stock exchange i.e

Company Secretary & Place: Mumbai

THE AMALGAMATED ELECTRICITY COMPANY LIMITE

Mumbai - 400 001 CIN: L31100MH1936PLC002497 22 4050 9999 Fax: +91 22 4050 996 Email: milan@cifco.in

NOTICE

Board of Directors of the Company of cheduled on Monday, February 8

By Order of the Board of Director

ate: 29.01.2021

KEYNOTE FINANCIAL SERVICES LIMITED Registered Office: The Ruby, 9th floor,

Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited

Place: Mumbai Director **Date:** 29th January, 2021 (DIN: 00003978)



Hrs, Last Submission Date - 15.02.2021 Upto 17.00 Hrs

requested to register themselves for future E-Tenders.

75, Rasik Niwas, Patan Jain Mandal Marg, Marine Drive, Mumbai-20. TEL: 2281 5290/2281 7444/2281 9403 FAX: 2281 6513

PUBLIC NOTICE

operational at 1st Floor, Bearing House, 71, Nagdevi Cross Lane, Nagdevi, Mumbai – 400003 since last ive years. However due to insufficient banking business at Nagdevi Branch, now it has been decide by Board of Directors to close the said branch from 31st March, 2021. On closer of the branch, al leposit and loan accounts currently maintained at this branch will be transferred to our Marine Driv Branch. Customers will be allowed to operate their accounts at our Goregaon or Marine Drive Branch.

Dilip N. Kanhere

NOTICE is hereby given that a share certificate of the Company with

Place : Mumbai

Applicant/Shareholde

Liberty Building, Sir Vithaldas Thackersey Marg, Mumbai 400 020.

NOTICE Notice is hereby given, that pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements Regulations 2015, a Meeting of the Board

The Outcome of the above Meeting will b

For Uni Abex Alloy Products Ltd. Rhautach Shal

Regd. Office: Bhupen Chambers, Ground Floor, Unit 1, Dalal Street, Fort,

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 7 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements Regulations, 2015, the meeting of the 2021, inter alia to consider Jn-Audited Financial Results of the Company for the quarter and Nine nonth ended December 31, 2020. Γhe intimation is also available on the vebsite of the Stock Exchange where

the shares of the Company are listed at www.bseindia.com

For Amalgamated Electricity Company Limite

MILAN DALA DIRECTOI DIN: 0006245

KEYNOTE

napati Bapat Marg, Dadar (West), Mumbai – 400 028 **Tel** : 022-6826 6000 **Fax** : 022-6826 6088 Email: info@keynoteindia.net Website : www.keynoteindia.net

CIN: L67120MH1993PLC072407

Pursuant to Regulations 29 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the Meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 12th February, 2021 to consider in addition to other Agenda items in normal course of business, the following: (i) to approve and take on record the Un-audited Financial Results of the Company for the quarter and nine months ended 31st December, 2020, in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015 and (ii) Any other business with permission of the Chairman. The copy of notice is also available on the website of the Company (www.kevnoteindia.net) and that of the BSE

(www.nseindia.com) For KEYNOTE FINANCIAL SERVICES LIMITED

Uday S. Patil



Notice is hereby given to all our Customers. Members and to the Public that at present our branch i

For Patan Co-operative Bank Ltd

Place : Mumbai Chief Executive Officer Date: 30th January, 2021

PUBLIC NOTICE

Re: Office Nos.801 admeasuring total 2363 sq ft municipal carpet area on the 8th floor, 'B' wing, "Express Zone", situated at Western Express Highway, Goregaon (East), Mumbai 400 063 (Office Premises).

Our clients are negotiating to purchase of the above Office Premises from Shri Navin Shah PAN No. AACPS1838G who has purchased the said Office Premises from M/s. Cello Sonal Construction (previously known as Precious

Any person having any claim or right in the above Office Premises or any claim against the said Shri Navin Shah in relation to the said above Office Premises of any nature including by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, inheritance, possession, lease, lien or otherwise howsoever are hereby requested to make the same known to us in writing within 15 days, of this notice failing which, the claim, if any, will be deemed to have been waived and/or abandoned Dated this 29th Day of January 2021

VINOD AGARWALA

Narendra Ruia

Director (DIN:01228312)

VBA LEGAL ONE BKC, C-711, Bandra Kurla Comple Bandra (East), Mumbai 40005 Email id : vinod@vbalegal.co.in

Arco Leasing Limited

Registered Office: Plot No. 123, Street No. 17, MIDC Marol, Andheri (E), Mumbai-400093. **Tel:** +91-22-6693 6311-3 / 28217222-5 **CIN:** L65910MH1984PLC031957 • **Email:** arcoleasingltd@gmail.com, NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 & 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, the 9" February, 2021 inter alia, to consider, approve and take on record the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the third quarter and nine nonths ended on December 31st, 2020.

Ve wish to inform you that the window for trading in shares of the Company ha een closed from January 01, 2021 and it will open 48 hours after the announcemen of Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for he third quarter and nine month ended December 31st, 2020, for all the employed and directors of the Company and their immediate relatives, in terms of the Codadopted by the Company and SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015. The said Notice may be accessed on the Company's website at www.arcoleasing.cor and may also be accessed on the Stock Exchange Website at www.bseindia.com For and on behalf of the Board of Arco Leasing Limited

Place: Mumbai Date: 29/01/202

MAESTROS MEDILINE SYSTEMS LIMITED

(In Liquidation under the provisions of the Insolvency & Bankruptcy Code, 2016) NOTICE FOR E-AUCTION OF ASSET

Last Date to Submit Caution Money Deposit: 15th February 2021 Date of E-auction: 17th February 2021

he following assets will be sold under instructions from Mr. Jitender Kumar Jain, th iquidator of Maestros Mediline Systems Ltd. - In Liquidation appointed by Nationa Company Law Tribunal, Mumbai under the provisions of the Insolvency and Bankrupto Code, 2016:

Property Description	Reserve Price (INR)	CMD (INR)				
Office Nos. 603-604 of Brigade Towers, 2M,Brigade Towers, 135 Brigade Road, Bangalore 560 025, Karnataka	93,49,666	9,35,000				
Above asset will be sold on www.gaplonline.com by e-auction on "AS IS WHERE IS"						

(M – 9820106675 and Fmail office@gaplonline.com) Jitender Kumar Jain Liquidator of Maestros Mediline Systems Limited

Regn. No. - IBBI/IPA-002/IP-N00033/2016-17/10070

SHREE STEEL WIRE ROPES LIMITED CIN: L45202MH1992PLC067466 Regd. Office: Gat No. 183-185, K.I.D.C. Ind. Area, Village-Dheku

Tal.- Khalapur, Dist.- Raigad, Khopoli -410203 Email: compliances@sswrl.com Tel. No. 022-6739 9999

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with regulation 47 or SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a neeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, 13th February, 2021 inter-alia, to consider and approve the Un-Audited inancial Results of the Company for the quarter ended 31st December, 2020. Trading window under SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 vas closed from 1st January, 2021 till 48 hours after the results are made public

n13th February, 2021. This information is also available on the website of the Company a ww.sswrl.com and on website of the BSE Limited at www.bseindia.com

SNL BEARINGS LIMITED

CIN: L99999MH1979PLC134191

Regd. Office: Dhannur, 15, Sir P. M. Road, Fort, Mumbai 400 001

Tel: +91 22 22663698, **Fax:** +91 22 22660412

Website: www.snlbearings.in, Email: investorcare@snlbearings.in

NOTICE

Notice is hereby given, pursuant to Regulation 47(1) of the

Securities Exchange Board of India (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the

Board of Directors of the Company is scheduled to be held on

Saturday, February 6, 2021, inter alia, to consider and approve the

Un-audited Financial Results for the quarter and nine months ended

The information is also available on the website of the Company viz.

For Shree Steel Wire Ropes Limited

Date: 29th January, 2021 Place : Khopoli

December 31, 2020.

(www.bseindia.com)

Place: Mumbai

Dated: January 29, 2021

Sd/-**Anand Dubey Company Secretary**

बैंक ऑफ इंडिया BOI Relationship beyond banking

Place: Mumba

WODEHOUSE ROAD BRANCH leera Meher, 108-110, Wodehouse Road Colaba, Mumbai - 400 005

POSSESSION NOTICE

Whereas, The undersigned being the authorized officer of the Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcemer of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 15.10.2020 calling upon the borrower M/s Saras Corporation partners Mr Sushant Vijay Shinde and Mr Meet Nilesh Gada to epay the amount mentioned in the notice being Rs. 8702505 (Rs Eighty sever akhs two thousand five hundred five) within 60 days from the date of receip of the said notice.

the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interes Enforcement) Rules, 2002 on this the 27 th day of January of the year two thousand twenty one. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to

deal with the property and any dealings with the property will be subject to the

charge of the Bank of India for an amount Rs., 8702505 and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 f the Act, in respect of time available, to redeem the secured assets DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY

Date: 27.01.2021 Place: Mumbai

Regd. Office: Plot No. T-3/2, MIDC Area, Taloja – 410208, Dist. Raigad. Maharashtri Tel: 022-49738167/68, Email: enquiries@ebnl.org, Site: www.ebnl.org Investors Grievance Email: investors@ebnl.org, CIN No. L24110MH1992PLC06594/

Emmessar Biotech & Nutrition Ltd.

Pursuant to Reg. 29(1) (a) read with Reg. 47 of the SEBI [LODR], notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday, February 6, 2021 at 2 p.m. at: Corporate Office of the Company at: 29, Kamer Building, 4th floor, 38, Cawasji Patel Street, Fort, Mumbai-400001, inter alia to consider and approve the Un-Audited Financial Results for the Quarter / Nine months ended December 31, 2020.

gebnl

The Trading Window of the company remains closed from January 1, 2021 till expiry of 48 hours after declaration of the Un-Audited Financial Results to the BSE for Directors, KMPs and Designated persons of the company.

for Emmessar Biotech & Nutrition Ltd

MSR Ayyangar Place: Mumbai Managing Director Date: January 28, 2021

INDUSTRIAL INVESTMENT TRUST LIMITED CIN: L65990MH1933PLC001998 Regd. Office: Rajabahadur Mansion, 2nd Flr., 28, B.S. Marg, Mumbai-1 Tel· (+91) 22-43250100 Fax· (+91) 22-22651105 Email: iitl@iitlgroup.com, Website: www.iitlgroup.com

Notice

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, February 12, 2021 through video conference to transact, inter-alia, to consider and approve Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2020.

This intimation is also available on the website of the Company at www.iitlgroup.com and on the website of the Stock Exchanges where the shares of the Company are listed at www.bseindia.com & www.nseindia.com

For Industrial Investment Trust Limited

Place: Mumbai Cumi Baneriee Date: 29/01/2021 **CEO & Company Secretary**

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the general public That my client formerly Dena Bank, Ghodbandar Branch and now Bank of Baroda, Vijay Nagar Branch, green Acres, Phase-1, Shop No. 13 to 18, Near Vijay Nagari Waghbil Road, kavesar off -Ghodbandar Road, Thane (W)-400601 had accepted original sale Deed No. BBD-1-2002-2013 executed between Shri Mukesh Gyandeo Bonde and Kirti Mukesh Bonde on the our part and M/s Chandrika Developers of residential flat no. A- 104 Chandrika Complex, admeasuring about 925.00 sq. ft. bearing Survey No. 90, Hissa No. 4, at Mouje Kalher, Taluka-Bhiwandi, District-Thane, Which is Reported to be lost while shifting the document from Dena Bank Ghodbandar to Bank of Baroda, Vijay Nagari Branch for Which police compliant was lodged vide compliant no. 79/2021 with Kasarwadavli Police Station. Any person or persons having permission of the above document or claiming to have any right of any nature what so ever of the said document, are hereby required to make the same known in writing to the under signed within 7 days from date of publication to this notice hereof otherwise claim, if any, will be consider as waive and we shall proceed to get the certified copy of the document no. BWD1-2002-2013 from the Sub Registrar Bhiwandi 1.

Adv K. M. Mishra

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT; we are verifying the title of Jogesh Co-operative Housing Society Limited, a society registered under the provisions of Maharashtra Co-operative Housing Society Act, 1960 and under Rule 1961, vide registration no. BOM/HSG/5742 of 1979 dated January 31, 1979 and having its registered office at Natwar Nagar Road no. 1, Jogeshwari (E), Mumbai - 400060, for the purpose of granting of the development right with respect to the leasehold land and the building more particularly described in the Schedule hereunder written (hereinafter

referred to as "the Property") in favour of our clients. All persons having any claim in respect of the Property or any part thereof as and by way of sale, development rights, power of attorney, TDR rights FSI Rights, exchange, mortgage, gift, allotment letters, lien, trust, lease possession, inheritance, easement or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing to the undersigned at their office at 6th Floor, "A" Wing, Knox Plaza, Next to Hotel Hometel, Mindspace, Behind Inorbit Mall, Off. Link Road, Malad (West), Mumbai-400064, within 14 (fourteen) days from the publication of this Notice otherwise, the same, if any, will be considered as waived

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

ALL THAT piece and parcel of leasehold land, bearing C.T.S. No. 68, 68/1 to 68/5, admeasuring 839.34 (Eight Hundred and Thirty Nine point Thirty Four) sq. mtrs., as per deed of assignment dated July 1, 1983 bearing serial no. BDR-15/571/2014, (as per the latest property card admeasuring 804.40 sq.mtrs.),of Village Ismalia, Taluka Andheri within the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban along with the building structure standing thereon, known as "Jogesh" comprising of ground plus three upper floors, having 20 (twenty) flats, situated at Natwar Nagar Road no. 1, Jogeshwari (E), Mumbai-400060. Dated this 30th day of January, 2021

> Mr. Devang Mehta, Partner M/s. Solicis Lex & Associates **Advocates & Solicitors**

POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Special Recovery Officer of the St. Joseph Co Operative Credit Society Limited, under the Maharashtra Co operative Societies Rules 1961, issued a Demand Notice dated 25.1.2014 calling upon the judgment debtor Mr. NAISHAD S. PARIKH to repay the amount mentioned in the notice being Rs. 30,99,247/- (Rupees Thirty Lacks Ninety Nine Thousand Two Hundred Forty Seven Only) with the date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated 14.2.2014 and attached the property described herein with below The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor in particular and the public in general, that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of power conferred on him under Rule 107 {11(0-1)} of the Maharashtra State Co-Operative Societies Act 1960 & Rule 1961 on this 27th day of January 2021. The judgment debtor in particular and the public in general hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of St. Joseph Co-Operative Credit Society Limited for an amount of Rs.56,26,263 and interest thereon

Description of the Immovable Property

Plot at Kandali, Tal- Bhiwandi, Dist - Thane - 421302. Area:- All Plot Survey No 34/5/1, Area 0-13-7 Tahasil Bhiwandi, Dist- Thane bounded :

In the East by: - Dagadoo Nanu Jadhav In the West by: - Krishna P. Jadhav.

In the North by: - Ashok Waman Chande In the South by:- Bhagaji G. Jadhav

Place :- Bhiwandi

Date:- 27.01.2021

SPECIAL RECOVERY OFFICER St. Joseph Co-Op, Credit Society Ltd Sagar Shet, Vasai, Dist.Palghar-401207

(दि.१६.०१.२०२१ रोजी संस्थेच्या सूचना फलकावर प्रसिध्द केलेल्या नोटीशीचे प्रारूप आहे.)

PUBLIC NOTICE

Notice is given to the public at large that VARJIVAN MANSION through its authorised signatory Mr. Dwarkadas Varjivandas Layij have agreed to assign 50% leasehold rights to Mr. Pinesh Sakaria and Mr. Sanjay Sakaria By way of assignment in respect to property more particularly described in the schedule to our client. Any person either having or claiming any right, title, interest or claim in respect of the said property or possession of the said property in any manner including by way of any agreement, undertaking, agreement for sale, transfer, exchange, conveyance, assignment, charge, mortgage, gift, trust, inheritance, lease, lien, monthly tenancy, leave and license, partnership, joint venture easement, right of prescription, any right or claim of any nature whatsoever, disputed suit, decree, order, restrictive covenants, order of injunction, attachment acquisition or otherwise upon and required to make the same known to the undersign within 7 days from the date of publication hereof either by hand delivery-against proper written acknowledgement of the undersigned or by the registered post AD failing which any such claim shall be deemed to be waived and/or abandoned.

SCHEDULE I

and/or abandoned.

SCHEDULE I

All piece and parcel of 50% undivided share, right, title and interest in the immovable leasehold land registered with the Sub Registrar of Assurances at Bombay under No.904 at pages 27 to 40, Volume 38 of Additional Book No.1. The said Board agreed to grant of all that piece of land on lease on princess street in the city containing plot of land, admeasuring about 381 square yards, equivalent to 318.56 sq. mtrs of Bhuleshwar Division, situated at plot no.69, Princess Street, Mumbai 400002 bearing Cadastral Survey No 4/843 Laught on Survey no 1670, City Survey Registration no 45 and assessed by the Municipality of Bombay under "C" ward Street no C/1245-91,92,93,95 to 105 alongwith the said building consisting of ground floor plus four upper floors constructed thereon known as VARJIVAN MANSION which is fully occupied by tenants including on the ground floor and is bounded as on or towards the North East: Partly by Plot No.10 of the Estate, on or towards the South East: Partly by Plot No.68 of the Estate, on or towards the North West: By Land of the Board laid out as a service passage.

Mr. Pinesh Sakaria and Mr. Sanjay Sakaria Shop No3, Balaram Chambers, BarrackRoad, New Marine Lines, Mumbai-400020.

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT, I am investigating the unencumbered right, title and interest on behalf of my clients who have agreed to purchase a flat from the owner MRS. JAYSHREE PHUKAN, who is owner of a residential flat being Flat No. 203, Second floor, C Wing, Shubh Residency D.N. Nagar Welfare Association, D.N. Nagar, Off, Jav Prakash Road, Andheri (West), Mumbai 400 053, admeasuring 1105 square feet carpet area i.e. 1326 square feet built up area i.e. 123.23 square meters built up area situated in the Revenue Village: Andheri , Taluka Andheri, bearing C.T.S. No: 195 (Part), which has been purchased by her vide registered Agreement, Dated, 20' June, 2013, which is registered with the Sub Registrar of Assurances, Andher

Taluka, bearing Document No. BDR-9/4922/2013, Dated. 21st June, 2013. All persons having or claiming any right, title interest, claim and demand of whatsoever nature into or upon the said flat or any part thereof by way of sale, gift, lease, lien, release, charge, trust, mortgage, maintenance, easement or otherwise howsoever and/or against the owner are hereby required to make the same known in writing to the undersigned supported with the original documents at his office at Shop No. 17, Ground floor, Nirmala C.H.S. Limited, Junction of Caesar Road and J.P. Road, Andheri (West), Mumbai-400 058, within 14 days from the date of publication of this notice failing which the claims etc. if any of such person(s) shall be considered to have been waived and/or abandoned, and the transaction betweer the owner and my clients shall be completed.

> SHAILESH B SHAH Advocate High Court Registration No. MAH/644/1988 Date: 30 January, 2021



The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the orrower and the public in general that the undersigned has taken possession of

Residential Flat situated at C-18.Charkop-3.Shiy Sagar CHSL, Sector No-7 R.A.C.No-67,Plot No-716,Charkop,Kandivali-West,Mumbai-400067 in the name of Late Geeta Vijay Shinde

Authorized Office Bank of India, Wodehouse Road Branch 022-22152641

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that our client have instructed us to investigate the title of (1) Macy Romola Robert D'sa and (2) Robert Michael D'sa (hereinafter referred to as "the said Owners") who are claiming to have ownership rights in respect of the Premises described in the Schedule hereunder written under Agreement to Sell dated 30th May, 2013 which is registered with the Office of Sub Registrar of Assurances at Mumbai under Serial No. BBE-4 3609 of 2013.

If any person or persons is/are having any share, claim, title, right or any interest in the said Premises described in the Schedule hereunder written by way of sale, mortgage, lease, charge, exchange, license, gift, lease, sub-lease, lien, assignment, heirship, tenancy, inheritance, succession, encumbrance memorandum of understanding or otherwise of any nature whatsoever, should notify the same in writing to us with supporting documents, if any, at PSJ Legal, Advocates and Solicitors, at 808 Sunshine Tower, Senapati Bapat Marg. Prabhadevi, Mumbai- 400013 or email us on prachi, joshi@psjlegal.com, within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that Owners are absolutely entitled to the said Premises described in the Schedule hereunder written and the matter of investigation of title and transaction in respect thereof shall be completed without having any reference to such claim/s, if any, and the same shall be considered to have been waived

THE SCHEDULE REFERRED TO ABOVE: Description of Premises

Flat No. A-2204 admeasuring 853 sq.ft. (Carpet Area) equivalent to 893 sq. ft (Rera carpet area) approximately on 22nd Floor in Wing A together with one Car Parking Space bearing No. PS- 033 in the Podium of the Building known as "Lodha Allura -A" standing on all that piece and parcel of land admeasuring Cadastral Survey No.464 of Lower Parel Division admeasuring 65,724,12 square metres or thereabouts situated at Senapati Bapat Marg. Lower Parel. Mumbai - 400013 within Mumbai Municipal Limits and within the Registration

District of Mumbai. PSJ Legal, Advocates and Solicitors, 808 Sunshine Tower, Senapati Bapat Marg, Prabhadevi, Mumbai-400013 Mumbai.

Date: 30/01/2021

GOVERNMENT OF MAHARASHTRA PUBLIC WORKS DIVISION, NASHIK

E-Tender Notice No. 27 for 2020-21 (Online)

Online E-Tenders in "B-1" Form for the following works invited by Executive Engineer, P.W. Division, Nashik Phone No. (0253/2583761-64, 2575324) for and on behalf of Governor of Maharashtra State From Capable of P.W. Deptt. Registered/ Unregistered Contractor or International Contractor whose Sub company/branch in India and also complete terms and conditions mentioned in tender document.

Tender document download on our website https://mahatenders.gov.in Right of rejection of E-tender/cancellation of E-tender reserved by The Executive Engineer, P.W. Division, Nashik. *Conditional Tender will not be accepted.

Note :- Above mentioned E-Tender Notice including Total 3 (Three) (Costing Rs. 150.00 Lacks to 250.00 Lacks) Works And details of mentioned E-Tender Notice available on below website.

1. www.mahapwd.com 2. https://mahatenders.gov.in

Tender Document Sale 01.02.2021 to 15.02.2021 Start and End Date Time From 11:05 Upto 17:00 Blank E-Tender form Fees (Non refundable) and EMD

Post Qualification criteria condition included in tender document All eligible/intrested Contractors are required to be

down loading tender documents and participate in

The information of E-Payment Gateway available on E-Tendering website https://mahatenders.gov.in

Please Note this to all Registered/Unregistered

Sd/-**Executive Engineer**

amount will be accepted Online only. enrolled on portal https://mahatenders.gov.in before

Public Works Division, Nashik

DGIPR 2020-21/2083

Contractors.

www.snlbearings.in and the website of the Stock Exchange where the Equity Shares of the Company are listed viz. BSE Limited For SNL Bearings Limited

Kamlesh Sondigala **Company Secretary**

NOTICE

Sd/-